

RV. PRĀT. 14, 24. SUÇR. 4, 4, 1. 31, 12. **पर्यषिताकावोदकपिष्ट** ° ein Teig aus Hefe, Wasser und Mehl 81, 6. 347, 11. **दोषाणाम्** 2, 442, 17. SARVADARÇANAS. 21, 2. 4. **मिथः** Verz. d. Oxf. H. 104, b, 11. **समवायं कर्** sich zusammenthun PAÑKĀT. ed. Bomb. I, 88, 1. **समवायोश्च कुर्वते** schaaren sich zusammen MBH. 6, 51. R. 6, 11, 37. **समवायेन in Gemeinschaft** JĀĒN. 2, 259. R. GORR. 2, 90, 11. MĀRK. P. 39, 33. **समवायात्** dass. PAÑKĀT. 81, 24. **समवाय** als Bed. von सप् DHĀTUP. 11, 6. — 2) **eine Conjunction des Mondes mit der Sonne, mit Planeten und Sternen:** शशिनो भास्करस्य च MBH. 3, 14272. शशि° VARĀH. BRH. S. 18, 8 (pl.). — 3) **Zusammenstoß, Collision:** समवाये भूयो कल्पः LĀTJ. 6, 4, 15. ANUPADAS. 4, 6 in Ind. St. 10, 94. तुल्य° KĀT. ÇR. 1, 5, 10. 7, 2. 4, 3, 9. Verz. d. Oxf. H. 216, a, 32. KULL. zu M. 2, 117. SARVADARÇANAS. 159, 15. — 4) **inniger Zusammenhang, das Ineinandersein, Inhärenz** (eine der sechs, resp. sieben logischen Kategorien) KAN. 1, 1, 4. 26. 2, 1, 26. 4, 1, 8. 11. 7, 2, 26. Verz. d. Oxf. H. 240, a, 1 v. u. 259, a, N. 4. Ind. St. 1, 18, 1 v. u. TARKAS. 1. 11. 57. NĪLAK. 93. BHĀSHĀP. 1. SARVADARÇANAS. 12, 21. 31, 8. fgg. 104, 19. 105, 3. fgg. MBH. 1, 2886. 2, 137. 13, 42. **तेन स्युत्समवायचिह्नं प्रतिपद्यतां लता कुसुमम्** ÇĀK. 108, 10. — 5) **Verlauf, Dauer:** समवाये च युद्धस्य रामस्यागमनम् so v. a. während des Kampfes MBH. 1, 556. — Vgl. संयुक्त° (auch BHĀSHĀP. 58), संयुक्तसमवेत°, समावाय und सामवायिक.

**समवायत्व** n. nom. abstr. zu समवाय 4) KUSUM. 30, 11.

**समवायन** n. nom. act. von 3. इ mit समव H. 243, Schol.

**समवायप्रमाणावादार्थ** m. Titel einer Schrift HALL 45.

**समवायाङ्ग** n. Titel eines der 12 heiligen Bücher der Gāina H. 243. WILSON, Sel. Works 1, 284.

**समवायिन्** (von समवाय) adj. 1) **aus einer Verbindung** (der humores) bestehend: स्वर SUÇR. 2, 424, 21. — पुरुष JĀĒN. 3, 125 nach STENZLER der individuelle Mann. — 2) **in innigstem Zusammenhange stehend, inhärent** KAN. 1, 1, 15. 3, 1, 9. 7, 2, 19. 9, 2, 1. 10, 1, 6. TARKAS. 22. NĪLAK. 37. 94. SUÇR. 1, 147, 17. ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 171. 250. KUSUM. 18, 18. 19, 9. 10. KANJ. zu PAT. bei GOLD. MĀN. 48. SARVADARÇANAS. 105, 19. **समवायिकारणाता** 132, 8. **कारणात्** 106, 15. BHĀSHĀP. 16. ऋ° KAN. 5, 2, 24. TARKAS. 16. fg. NĪLAK. 94. BHĀSHĀP. 122. **असमवायिकेतु** 16. **अवयवसमवायित्व** SARVADARÇANAS. 30, 4. **असमवायित्व** BHĀSHĀP. 96.

**समवायीकर्** (समवाय + 1. कर्) **versammeln, vereinigen:** °कृताः HARIV. 5002. VP. bei MUIR, ST. 4, 104.

**समवृत्त** 1) adj. **gleichmässig rund oder gleich und rund** (Comm.): स्तनौ BHĀG. P. 4, 25, 24. — 2) n. a) **der erste Verticalkreis** (vgl. सममण्डल) GOL. GRABANAY. 44. 49. **कर्णा** die Hypotenuse des Schattens zur Zeit, wenn die Sonne den ersten Verticalkreis erreicht, GANIT. TRIPR. 42. **शङ्कु** = समशङ्कु 15. 17. — b) **ein gleichmässiges Metrum, ein Metrum mit vier gleichen Pāda** Ind. St. 8, 363. fgg. Verz. d. B. H. No. 810. 814.

**समवेत्ताण** (von ईत् mit समव) n. **das Besichtigen:** गवाम् MBH. 3, 14825. **समवेगवश** m. pl. N. pr. eines Volkes MBH. 6, 369 (VP. 193; vgl. 2te Aufl. 2, 179).

**समवेत** adj. **inhärent** (s. u. 3. इ mit समव in den Nachträgen); da-nom. abstr. °त्व n. TARKAS. 22. KUSUM. 30, 11.

**समवेध** m. **the mean or equated depth** COLEBR. Alg. 312.

**समवेष** m. **eine gleiche Tracht, ein gleicher Anzug:** °वेषं (°वेशं ed. Calc.) न कुर्वति er kleide sich nicht wie (der Fürst) MBH. 4, 130.

**समशङ्कु** m. **die Sonnenhöhe** (eig. Gnomon) zur Zeit, wenn die Sonne den ersten Verticalkreis erreicht, GANIT. TRIPR. 20. 22. GOL. TRIPR. 37.

**समशन** (von 2. अश्म् mit सम्) n. 1) **das Zusammenessen** KAUC. 78. **das** (undiätetische) **Durcheinanderessen** SUÇR. 1, 246, 2. 263, 2. VĀGBH. 1, 8, 33. — 2) **das Essen, Geniessen** P. 6, 2, 71, Schol.

**समशनीय** (wie eben) adj. **zusammen zu essen** GOBH. 2, 3, 17.

**समशशिन्** m. **ein gleichhörniger** so v. a. mit gleichen Hörnern versehener Mond VARĀH. BRH. S. 4, 11.

**समशीर्षिका** f. **Gleichstellung:** कल्पद्रुमाश्च सत्तश्च नार्कृत्ति °शीर्षिकाम् RĪGĀ-TAR. 3, 135.

**समशोधन** n. **equal subtraction; or transposition, with other preparations of the equation** COLEBR. Alg. 245. Misc. Ess. 2, 435.

**समभ्रुव** (von 1. अश्म् mit सम्) adj. (f. ई) **erreichend, packend** ĀÇV. GRH. 4, 8, 27. fg.

**समश्रेणि** f. **eine gleichmässige —, in gerader Linie fortlaufende Reihe:** °गतानतरान् Spr. (II) 6473.

**संमष्टि** (von 1. अश्म् mit सम्) f. 1) **das Erreichen, Anlangen am Ziel:** सुवर्गस्य लोकस्य TBR. 1, 3, 2, 3. AIT. BR. 2, 17 u. s. w. अर्धनां संनेता संमष्टौ TS. 5, 1, 2, 4. ÇĀT. BR. 14, 6, 2, 2. — 2) **Empfang** TS. Comm. 2, 379, 10. — 3) **Schluss** TBR. Comm. 3, 593, 18. 20. — 4) **Aggregat** (Gegens. व्यष्टि Einzelding) ÇĀK. zu BRH. ĀR. UP. S. 14. 312. WEBER, RĀMAT. UP. 348. 350. VEDĀNTAS. (Allah.) No. 23. 25. 27. 30. WILSON, SĀMĀHJAK. S. 129. muss der Bed. nach wie व्यष्टि 1) b) auch 2. अस् zurückgeführt werden; vgl. VEDĀNTAS. No. 30.

**समष्टिला** 1) m. **ein best. Strauch, = भाडीर** RĪGĀN. im ÇKDR. — 2) f. **या** eine best. Gemüsepflanze, = गाडीर AK. 2, 4, 5, 22; vgl. समष्टीला.

**समष्टीला** f. = समष्टिला ÇĀDDAR. im ÇKDR. — Vgl. अष्टीला.

**समस्** s. रे°.

**समसंस्थान** n. **Bez. einer der 10 Weisen des Sitzens bei den Jogin** SARVADARÇANAS. 174, 6.

**समसंस्थित** adj. **in guten Verhältnissen sich befindend** MĀKĀH. 159, 20. — Vgl. समस्थ.

**समसंख्यात** adj. pl. **in gleicher Anzahl vorhanden, mit instr.:** रजोभिः °संख्याताः पार्थिवैरिक् जत्तवः BHĀG. P. 6, 14, 3.

**समसन** (von 2. अस् mit सम्) n. **das Zusammendrängen, Darlegen in kurzen Worten** AK. 3, 3, 21. — Vgl. समास.

**समसमयवर्तिन्** adj. **zu gleicher Zeit stattfindend;** davon °वर्तिता f. **Gleichzeitigkeit** SARVADARÇANAS. 26, 17.

**समसुप्ति** f. **allgemeiner Schlaf** so v. a. **Weltende** H. 161. HALĀJ. 1, 117.

**समसूत्रग** adj. **an demselben Durchmesser befindlich** so v. a. **an zwei einander gerade entgegengesetzten Punkten der Erde befindlich, Gegenfüßler** SŪRJAS. 14, 7. °सूत्रस्थ dass. 12, 52.

**समसौरभ** m. N. pr. eines Mannes MBH. 1, 2049.

**समस्त** adj. s. u. 2. अस् mit सम्; in der Bed. **verbunden, vereinigt** auch RV. PRĀT. 18, 22. ganz 24. R. 4, 56, 16. — Vgl. सामस्त्य.

**समस्तवस्तुविषय** adj. **auf den ganzen Gegenstand** (d. i. auf ihn selbst